



माहितीचा
अधिकार

दुरध्वनी क्र.२८१९३०८७,

अपिलीय अधिकारी तथा उपायुक्त (परवाना)

यांचे कार्यालय, मिरा भाईंदर महानगरपालिका,

भाईंदर (प.), ता.जि.ठाणे ४०११०१.

जा.क्र.माअधि/अपिल/११/२०१८

दि.१३/०७/२०१८.

प्रथम अपिलीय अधिकारी तथा उपायुक्त (परवाना), मिरा भाईंदर महानगरपालिका यांचे समोर
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ च्या कलम १९ (१) अंतर्गत दाखल झालेले प्रथम अपील.

श्री.ब्रिजेश शर्मा,

४०३, ज्युपिटर विंग ए बिल्डींग,

दिपक हॉस्पिटलच्या मागे, मिरा भाईंदर,

ठाणे ४०११०५.

.....अपिलार्थी

जनमाहिती अधिकारी तथा,

विभागप्रमुख (परवाना)

.....प्रतिवाद

-: विवेचन :-

श्री.ब्रिजेश शर्मा यांनी माहितीचा अधिकार अधिनियम २००५ नुसार जनमाहिती अधिकारी तथा विभागप्रमुख (परवाना) यांचेकडे दि.०५/०५/२०१८ रोजीच्या अर्जान्वये खालील माहिती मिळणेबाबत अर्ज सादर केला.

a) Kindly provide information in below format.

Complaint Received Date	Name, Post and Address of Officer who had received Complaint Letter.	Details of Action Taken by Officer	Date on which Application Transferred to Next Concerned Department

b) Multiple officers will be involved to take action on said complaint. Kindly provide the photocopy of each letter on action taken report and transfer of my application to concerned officer.

c) Copies of the action taken details, including Remarks and File Notings.

d) Certified of handicapped license issued.

e) If no license issued, kindly furnish the reasons.

अपिल दाखल करण्याची कारणे:-

माहिती अधिकार अंतर्गत माहिती दिली नसल्याने अपिलार्थी अर्जदार यांनी दि.२७/०६/२०१८ रोजी प्रथम अपिलीय अधिकारी तथा उपायुक्त (परवाना) यांचेकडे प्रथम अपिल दाखल केले.

सुनावणीचा तपशिल:-

अपिलार्थी अर्जदार व जनमाहिती अधिकारी तथा विभागप्रमुख (परवाना) यांना प्रथम अपिलाच्या सुनावणीस दि.१३/०७/२०१८ रोजी दुपारी १२.३५ वाजता उपस्थित राहण्याबाबत जा.क्र.मिभामनपा/उपआ.परवाना/३२१/२०१८ दि.०७/०७/२०१८ अन्वये कळविण्यात आले आहे.

सबब, जनमाहिती अधिकारी तथा विभागप्रमुख (परवाना) व अपिलार्थी अर्जदार यांचे वतीने त्यांचे प्रतिनिधी सुनावणीस उपस्थित आहेत.

१) अपिलार्थी यांचा सुनावणी दरम्यान युक्तिवाद:- माझ्या दि.०५/०५/२०१८ रोजीच्या पत्रानुसार माहिती मिळाली नाही.

२) जन माहिती अधिकारी यांनी सुनावणी दरम्यान केलेला युक्तिवाद:- अपिलार्थी अर्जदार यांनी मागितलेली माहिती ही मुदतीत देण्यात आलेली आहे. म्हणजेच स्पीड पोस्टाद्वारे पत्र पाठविण्यात आलेली आहे. अपिलार्थी अर्जदार यांनी पत्रात नमुद केलेले शुल्क महानगरपालिकेस अदा न केल्याने जनमाहिती अधिकारी यांनी माहिती दिलेली नाही.

वरील वस्तुस्थिती विचारात घेऊन खालीलप्रमाणे निर्णय देण्यात येत आहे.

-: निर्णय :-

१) जनमाहिती अधिकारी तथा तत्कालीन सहा.आयुक्त (परवाना) यांनी दि.१७/०५/२०१८ रोजी स्पीड पोस्टाद्वारे माहितीचे शुल्क भरणेबाबत अपिलार्थी अर्जदारास कळविले होते. त्या अनुषंगाने अपिलार्थी अर्जदाराने योग्य ते शुल्क भरल्यानंतर जनमाहिती अधिकारी तथा सहा.आयुक्त (परवाना) यांनी माहिती अपिलार्थी अर्जदारास तात्काळ देण्यात यावी. वरील निर्देश देऊन अपिल निकाली काढण्यात आले.

२) सदर आदेशाविरुद्ध अपील करावयाचे असल्यास मा.राज्य माहिती आयुक्त, महाराष्ट्र, कोकण खंडपीठ, ५ वा मजला, दालन क्र.५२८, कोकण भवन, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई ४००६१४ यांच्याकडे सदर आदेशाच्या दिनांकापासून ९० दिवसांच्या आत अपील दाखल करता येईल.

०/८

(विजयकुमार म्हसाळ)

प्रथम अपिलीय अधिकारी तथा
उपायुक्त (परवाना)

मिरा भाईंदर महानगरपालिका

प्रति:-

१) श्री.ब्रिजेश शर्मा,
४०३, ज्युपिटर विंग ए बिल्डींग,
दिपक हॉस्पिटलच्या मागे, मिरा भाईंदर,
ठाणे ४०११०५

२) जन माहिती अधिकारी तथा
विभागप्रमुख (परवाना)

३) माहिती अधिकार अपिल नस्ती
प्रथम अपिलीय अधिकारी तथा
उपायुक्त (परवाना) यांचे कार्यालय.

Laxman B. M.

18-7-18

EM149431493N IVR:6977114943149
SP BHAYANDER WEST S.O (401101)
Counter No.16/07/2018,12:28
TOLSON TECH SHARDA, BAYE
PIN:401105, Bhayander East S.O
EMAN0100 BHAYANDER BHAYANDER WEST
M1:180ms
Act:17.78(Cash)/Act:1.70
©tel 1800 266 6969